

पुणे महानगरपालिका

प्रसिद्धीसाठी -

विषय : १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड -१९ लसीकरण सुरु करणे बाबत

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मुख्य लसीकरण कार्यालय आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका दि.१६ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण पुणे शहरामध्ये कोविड-१९ लसीकरणाला सुरुवात करणेत आली आहे.त्या प्रमाणे लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून १८ वर्षांपुढील वयोगटातील १००% लाभार्थ्यांचा पहिला डोस व ८० % लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.

केंद्र शासनाच्या दि. २९-१२-२०२१ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दि.०३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड -१९ लसीकरण सुरु करावे व त्यांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन दिले जावे असे आदेश प्राप्त झाले आहेत.

त्याअनुषंगाने १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करणेसाठी मुख्य लसीकरण कार्यालय आरोग्य विभाग पुणे मनपा प्रशासनाने खालीलप्रमाणे स्वतंत्र लसीकरण केंद्रांवर व्यवस्था करणेत आली आहे.

अ.क्र.	क्षेत्रीय कार्यालयाचे नाव	लसीकरण केंद्र
१	१) औंध - बाणेर क्षेत्रीय कार्यालय	कै. बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना, औंध रोड
२		औंध कुटी रुग्णालय
३		कै.सहदेव एकनाथ निम्हण हॉस्पिटल, पाषाण
४	२) शिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय	डॉ.दळवी रुग्णालय, शिवाजीनगर
५	३) सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय	जनता वसाहत दवाखाना, जनता वसाहत
६		कै.शांताबाई खंडेराव खडसरे दवाखाना, वडगाव
७		कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द
८	४) वानवडी - रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय	कै.नामदेवराव शिवरकर दवाखाना, वानवडी
९		मीनाताई ठाकरे हॉस्पिटल
१०		हजरत ख्वाजा मोईनुद्दिन चिश्ती रहे. ख्वाजा गरीब नवाज दवाखाना, मिठानगर
११	५) कोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय	कै. काशिनाथ आनाजी धनकवडे प्रसृतीगृह, बालाजीनगर
१२		सुखसागरनगर दवाखाना, राठी विहिरीमागे
१३		माता रमाई आंबेडकर दवाखाना साईनगर दवाखाना
१४	६) कसबा - विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय	कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
१५		कै.कलावती मावळे दवाखाना, नारायण पेठ
१६		कै.मातोश्री रमाबाई आंबेडकर दवाखाना, अंबील ओढा
१७	७) बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय	श्री सद्गुरू शंकर महाराज दवाखाना, बिबवेवाडी
१८		स्व.प्रेमचंद ओसवाल दवाखाना, अप्पर इंदिरानगर
१९		व्ही आय टी युगपुरुष शिवछत्रपती दवाखाना, बिबवेवाडी (अप्पर)
२०	८) येरवडा - कळस - धानोरी क्षेत्रीय कार्यालय	भारत रत्न स्व.राजीव गांधी रुग्णालय येरवडा
२१		कै.गेनबा तुकाराम म्हस्के दवाखाना, कळस
२२	९) कोथरूड - बावधन क्षेत्रीय कार्यालय	कै. सुंदराबाई गणपत राउत दवाखाना, केळेवाडी
२३		कै.जयाबाई नानासाहेब सुतार हॉस्पिटल, कोथरूड

२४	१०) नगररोड - वडगावशेरी	कै.दामोदर रावजी गलांडे पाटील दवाखाना,कल्याणीनगर
२५	क्षेत्रिय कार्यालय	मीनाताई ठाकरे दवाखाना, वडगावशेरी
२६	११) ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय	ताडीवाला रोड दवाखाना
२७		डॉ.नायडू सांसर्गिक रुग्णालय
२८		बी.टी. कवडे रोड दवाखाना घोरपडी गाव
२९	१२) धनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय	कै.रखमाबाई तुकाराम थोरवे दवाखाना,जांभुळवाडी रोड , आंबेगाव खुर्द
३०		कै.शिवशंकर पोटे दवाखाना, सहकारनगर
३१		स्व.विलासराव तांबे दवाखाना,धनकवडी
३२	१३) वारजे- कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय	कै.थरकुडे दवाखाना एरंडवणे
३३		कै.बिंदू माधव ठाकरे दवाखाना गोसावी वस्ती
३४		कै.पृथक वराटे दवाखाना, रामनगर, गणपती माथा ,वारजे माळवाडी
३५	१४) हडपसर - मुंडवा क्षेत्रिय कार्यालय	कै.दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना ,महंमदवाडी
३६		कै.अण्णासाहेब मगर दवाखाना, हडपसर
३७		कै.सखाराम कुंडलिक कोद्रे दवाखाना,मुंडवा
३८	१५) भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय	कै. मालती काची रुग्णालय
३९		कै.सावित्रीबाई फुले प्रसृतीगृह, गुरुवार पेठ
४०		कै.चंदुमामा सोनवणे प्रसृतीगृह, तिसरा मजला

महाराष्ट्र शासनाचे प्राप्त मार्गदर्शक सूचनेवरून १५ ते १८ वयोगटातील नवीन लाभार्थ्यांसाठी पात्रता खालील प्रमाणे करणेत आली आहे.

१. सन २००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी हे पात्र राहतील
२. लाभार्थ्यांना कोव्हिन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. हि ऑनलाईन सुविधा दि.०१ जानेवारी २०२२ पासून कार्यान्वित होईल.
३. ५०% ऑनलाईन व ५०% (ऑफ लाइन) लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करणेत येत आहे.
४. लसीकरणाच्या वेळी लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांकडे आधारकार्ड / ओळखपत्र असणे आवश्यक आहे. अशी माहिती डॉ.सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी दिली आहे.